

विद् 29. वा॒रा॒ह. भा॒. 27, 3. इमं चक्त्रा॒. वेदे फले निम्नों विषयों पर विवेचन की गयी हैं। जातकार्यका॒, जातकामृ॒त, °त-रूपाणि॒, °कौमुदी॒, °रत्नाकर, °सार, जातकार्पण (vgl. COLEB. Misc. Ess. II, 385. 410. 482. fg.), °चन्द्रिका॒, लघु॒, वृज्जातक॒. Vgl. REINAUD, Mém. sur l'Inde 336. °पद्मति॒ वर्त. d. B. H. No. 863. 869. fgg. Ind. St. 2, 253. °पद्मकेश॒ 252. 276. जातकामरण॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. °कलानिधि॒, °संग्रह॒ Mack. Coll. 1, 122. — c) बौद्धिकों द्वारा एक अधिकारी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — d) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — e) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — f) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — g) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — h) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — i) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — j) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — k) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — l) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — m) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — n) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — o) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — p) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — q) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — r) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — s) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — t) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — u) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — v) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — w) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — x) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — y) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg. — z) एक अग्रणी विवेचन की गयी है। जातकामृता॒ वर्त. d. B. H. No. 866. fg.

जातकर्म॒ जात + कर्म॑ n. die Cerimonie nach der Geburt des Kindes Suça. 1, 389, 3. Čāñka. Grbh. 1, 24. 3, 7. Gr̄hasamāg. 1, 8. M. 2, 27. प्राङ्मा॒ भिर्वर्धनात्पुरुषो जातकर्म॒ विधीयते 29. MBh. 3, 12484. Jāgn. 1, 11. Rāg. 3, 18. ad Čak. 191. Verz. d. B. H. No. 1039. pl. MBh. in BENF. Chr. 81, 19. जातभी॒ (जात + भी॑) f. N. pr. eines Frauenzimmers HARIV. LANGL. I, 163 (Calc. Ausg. 1987: उपदानवी).

जातमात्र॒ जात + मात्र॑ adj. f. आ॒ eben geboren, — entstanden DAÇAK. in BENF. Chr. 186, 18. जातमात्र॒ न यः शत्रु॒ रोगं च प्रशमं नपेत् PANKAT. I, 264. Verz. d. Oxf. H. 47, b.

1. जातद्रूप॒ (जात + द्रूप॑) n. die angeborene Gestalt, Nacktheit: °धर॒ splitternackt GĀBĀLOP. in Ind. St. 2, 77.  
2. जातद्रूप॒ (wie eben) 1) adj. schön, glänzend (viell. golden): जातद्रूप॒ स गर्भो॒ वै तेजसा॒ लभिवानव॒ (अथो॑) MBh. 13, 4088. शतवो॒ जातद्रूपस्य॒ (शै-लस्य) रूपम्: सवितुर्यथा॑ 14, 190. न जातद्रूपच्छृजातद्रूपता॑ Caibasha im CKDr. = उत्पद्धरूपं CKDr. — 2) n. a) Gold, proparox. NAIGH. 1, 2. oxyt. ÇAT. Br. 14, 9, 4, 25. — AK. 2, 9, 95. H. 1044. Kauç. 10. 13. 19. 26. रूत-जातद्रूपे॑ Lāt. 1, 6, 24. 8, 1, 3. MBh. 13, 4100. N. 1, 18. R. 4, 38, 22. 4, 28, 23. BHAG. P. 1, 17, 39. — b) (als Synonym von Gold; vgl. AK. 2, 4, 2, 58) Stechäpfel CKDr.

जातद्रूपमय॒ (von 2. जातद्रूप॑) adj. f. ई॑ golden Ait. Br. 8, 43. MBh. 2, 1750. 3, 11356. 7, 1029. R. 3, 48, 13. 4, 33, 4.

जातद्रूपशिल॒ (जात॑ + शिल॑) m. N. pr. eines goldenen Berges R. 4, 40, 52.

जातवृत्त॒ (von जाति॑) adj. das Wort जाति॑ oder eine andere von जन्॑ abgeleitete Form enthaltend: शृच॑ Ait. Br. 1, 16.

जातवासगृह॒ (जात-वास + गृह॑) n. जातवेष्मन्॑ KATHAS. 23, 61.

जातविद्या॒ (जाति॑ + विद॑) f. Wissen von dem was ist oder von den Ursprüngen, vom Wesen der Dinge: ब्रह्मा॑ लौ वर्दित जातविद्याम्॑ RV. 10, 71, 11. Nir. 1, 8.

जातवेद्स॒ (जाति॑ + वेद॑) m. die Ableitungen des Wortes Nir. 7, 19 sind folgende: a) die Wesen kennend, vgl. RV. 8, 39, 6. 6, 15, 8; b) von den Wesen gekannt; c) in den Wesen befindlich, vgl. RV. 3, 1, 20; d) Habe besitzend; e) Weisheit besitzend. Andere Ableitungen und Erklärungen geben die Brāhmaṇa; vgl. Nir. a. a. O. ÇAT. Br. 9, 5, 4, 68. Wie die angeführten Stellen zeigen ist man schon in früher Zeit über die Bedeutung des Wortes ungewiss gewesen. Zum voraus sind die Auffassungen zu

beseitigen, welche जाति॑ so deuten wie es am Anfang von compp. erst in späterer Zeit vorkommt, und fraglich bleibt nur, ob zu erklären sei: 1) der die Wesen (Menschen und Götter oder die Dinge, alles was ist) kennt, oder 2) der die Wesen u. s. w. besitzt, dem das Lebendige oder Seiende gehört. Die erste dieser Bedeutungen dürfte als zu Agni's Wesen passend und in mehreren Verbindungen angedeutet, den Vortrag verdiensten. Sie ist wohl auch anzunehmen in der Stelle: केन् तु लभैवन्वाच्येनै केनै जातेनासि जातवेदैः kraft welches Wesens (Ursprungs) bist du ein Kenner der Wesen? AV. 5, 11, 2. Ausserdem erscheint das Wort nur als eine der heiligen, mystischen Bezeichnungen Agni's oder als Name einer der verschiedenen von jener Mythologie angenommenen Agni. AK. 1, 1, 49. H. 1099. मूर्णै सूर्यो॑ जातवेदैसं॑ विप्रै॑ न जातवेदैसम्॑ RV. 4, 127, 1. शमिरस्मि॑ ब्रह्मना॑ जातवेदैः 3, 26, 7. पृ॑ नै वैनै॑ विद्या॑ जातवेदैः 6, 8, 1. उशना॑ काव्यस्त्वा॑ नि॑ हेतारै॑ मसादृप्त॑। श्रायिं॑ ला॑ मनवै॑ जातवेदैसम्॑ 8, 23, 17. 2, 2, 1. 3, 2, 8. 4, 14, 1. 6, 4, 2. समिद्वै॑ जातवेदैसि AV. 2, 12, 8. श्रौ॑ तुष्णै॑ श्रौ॑ वैपै॑ जातवेदैसि 11, 1, 29. ÇAT. Br. 4, 7, 2, 15. 14, 9, 2, 2. Åcv. Grbh. 1, 10. रूत्सु॑ लाययो॑ ये॑ श्रस्वै॑ता॑ रूत्सु॑ वा॑ मनुष्यां॑ यमित्यते॑। वै॑ श्रान्ते॑ रूत्सु॑ जातवेदै॑ दिव्यस्त्वा॑ मा॑ धै॑मिवृयुता॑ मूर्ण॑ AV. 8, 1, 11. RV. 10, 16, 9. TS. 2, 2, 2, 3. KATHOP. 4, 8. PRAÇOP. 1, 8. वेदास्वर्द्धै॑ जाता॑ वै॑ जातवेदैस्तो॑ द्यै॑सि MBh. 2, 1146. 1, 883. 3, 10677. 14117. R. 2, 69, 13. 4, 28, 28. Rāg. 12, 104. 15, 72. BHAG. P. 5, 10, 5. 20, 16, 17. du.: उभै॑ मामवतं जातवेदैसी॑ TBr. 2, 4, 2, 5. VS. 3, 3. 12, 60. RV. 7, 2, 7. pl. AV. 18, 4, 12. Ein Thema जातवेदैस् muss in der folg. Stelle angenommen werden: परो॑ इः॑ सवितुर्जातवेदै॑ देवस्य॑ भर्गो॑ मनसेऽ॑ जाता॑ P. 5, 7, 13.

जातवेदैस 1) adj. dem Gātavedas gehörig, ihn betreffend u. s. w.: तृच॑ Nir. 7, 20. — 2) f. ई॑ Bein. der Durga MBh. 6, 802.

जातवेदैसी॑ adj. = जातवेदैस्; n. nämlich मूर्ण॑ ÇAT. Br. 13, 5, 4, 12. Çāñka. Ça. 8, 6, 6. 10, 8, 32.

जातवेष्मन्॑ (जाति॑ + वे॑) n. das Gemach eines neugeborenen Kindes, Wochenstube KATHAS. 17, 67.

जातसेन॑ (जाति॑ + सेना॑) m. N. pr. eines Mannes; davon patron. जातसेन्य॑ Vārtt. zu P. 4, 1, 114.

जातियन॑ patron. von जाति॑ gaṇa श्रशादि॑ zu P. 4, 1, 110.

जाति॑ (von जन्॑) f. TRIK. 3, 5, 1. 1) Geburt AK. 3, 4, 14, 70. H. an. 2, 168. fig. MAD. 1, 19. BURN. Intr. 487. 493. Lot. de la b. 1. 331. श्राचार्यस्वस्य॑ यो॑ जातिं॑ विधिवेदपारगः। उत्पाद्यति॑ सावित्र्या॑ सा॑ सत्या॑ माडरामरा॑॥ M. 2, 148. जात्यन्ध॑ von Geburt blind, blindgeboren 9, 204. MBh. 1, 4498. 13, 1825. BHARTR. 1, 89. सप्त॑ जातिशतान्वेव॑ मृत्युः॑ संभवतु॑ ते॑ R. 1, 59, 18. जातिषु॑ bei den Wiedergeburten 62, 17. Auch जाती॑: जातीमरणीरु॑ MBh. 13, 1051. 14, 427. 471. नै॑ संसरति॑ जातीषु॑ परमं॑ स्थानमाग्रितः॑ 1266. — 2) die durch die Geburt bestimmte Daseinsform (als Mensch, Thier u. s. w.): जात्यापुर्णेणः॑ JOGAS. 2, 13. वेदाम्यसेन॑ सततं॑ शैचेन॑ तपसैव॑ च। अक्षेत्राण॑ चै॑ भूताना॑ जातिं॑ स्मरति॑ पैर्विकीम्॑॥ M. 4, 148. 149; vgl. जातिस्मर॑ fgg. श्रश्वजातिः॑ kennend die eigentliche oder frühere Daseinsform des Pferdes KATHAS. 18, 98. — 3) die durch die Geburt bestimmte Stellung im Staate, Stand, Rang (als Brahmane u. s. w.) JOGAS. 2, 31. दीनजाति॑ M. 3, 15. अवकृष्ट॑ 8, 177. उत्कृष्ट॑ जातिमभूते॑ (प्रूढः॑) 9, 335. श्रेयसी॑ जातिम्॑ 10, 64. जात्रियाद्विप्रकन्याण॑ सूर्तो॑ भवति॑ जातितः॑ 11. जातो॑ निषादाच्छूद्याण॑